

November 14, 2025

To,
The Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001
Scrip Code- 532320

Sub.: Financial Results- Newspaper Publication

Dear Madam/Sir,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith newspaper advertisement published in Business Standard and Mumbai Lakshadeep (in Marathi newspaper), both dated Friday, 14th November 2025 about Unaudited Financial Results i.e. (standalone & consolidated) of the Company for the second quarter and half year ended 30th September, 2025.

Kindly take note of the above.

Thanking You.

Yours faithfully, For Vaarad Ventures Limited

Leena Vikram Doshi

Managing Director DIN: 00404404

Encl.: As above

- 1. Published in Business Standard (in English Newspaper) on Friday, 14th November, 2025
- 2. Published in Mumbai Lakshadeep (in Marathi newspaper) on Friday, 14th November, 2025

रोज वाचा 'दै. मुंबई लक्षदीप'



Valson Industries Limited AN ISO 9001 CERTIFIED COMPANY

CIN No. L17110MH1983PLC030117

REGD.OFFICE: 28, Bldg No.6, Mittal Industrial Estate, Sir M. V. Road, Andheri (E), Mumbai 400059 Phone No: 40661000 Email: pritesh@valsonindia.com. Website:www.valsonindia.com

Statement of Unaudited Results for the Quarter and Half Year Ended 30/09/2025

	Quarter	Corresponding	Year to date	Year to date	Year ended
	Ending	3 months	figures for the	figures for	
Particulars		ended in the	current period	the previous	
Particulais		previous year	ended	period ended	
	30-Sep-25	30-Jun-25	30-Sep-25	30-Sep-24	31-Mar-25
	(Unaudited) /	(Unaudited) /	(Unaudited) /	(Unaudited) /	(Audited) /
Total Income from Operations (net)	2,754.72	2,847.34	5,602.06	5,959.63	13,083.98
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	0.85	9.15	10.00	1.59	60.62
Net Profit / (Loss) for the period after tax (after	0.85	9.15	10.00	1.59	60.62
Extraordinary Items)					
Equity Share Capital	766.08	766.08	766.08	766.08	766.08
Reserve (excluding Revaluation Reserves as shown in	-	-	-	-	2001.34
the Balance Sheet of previous year)					
Earnings Per Share (before extraordinary items)					
(of Rs. 10/-each):					
(a) Basic	0.01	0.12	0.13	0.02	0.79
(b) Diluted	0.01	0.12	0.13	0.02	0.79
Earnings Per Share (after extraordinary items)					
(of Rs. 10/-each):					
(a) Basic	0.01	0.12	0.13	0.02	0.79
(b) Diluted	0.01	0.12	0.13	0.02	0.79

Note: The above is an extract of the detailed format of quarter ended 30th September 2025 unaudited financial results filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and company website (www.valsonindia.com).

For Valson Industries Ltd. Place : Mumbai Suresh N. Mutreja Date: 13th November, 2025 Chairman & Managing Director

निविदा सूचना

(कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय जारी केलेले) प्रतिष्ठित,अनुभवी आणि आर्थिकदृष्टया सक्षम विकासकांकडुन सीलबंद निविदा मागविण्यात येत आहेत. श्री गणेश को. ऑप. हाउसिंग सोसायटी लिमिटेडची पुर्नविकास रजि क्रमाक :TNA/VSI/HSG(TC)/15446/2003-04 सर्वे न ३/अ, हिस्सा न १०, हिरा विद्यालय रोड, विरार (पश्चिम) ताः वसई, जिःपालघर, पिन ४०१३०३ सर्व्हे क्रमाक ३/अ, एच क्र.१० अधिग्रहण ३८१ चौ. मीटर ह्या जमिनीवर स्थित गावः विरार, तालुका :वसई जिल्हाः पालघर येथे आहे, ज्यामध्ये ३ दुकाने आणि १७ फ्लॅट आहेत निविदा कागदपत्रे आमचे वकील श्री. चार्ल्स मॅथ्यु डिमेलो ,पत्ताः शॉप क्र. १, मालमत्ता क्र. VT03/48/1 लालोडी . खोडाळे क्रॉससमोर नंदाखाल । विरार पश्चिम ता वसई मो ९८९२५२६६२८ हयाच्या कार्यालयात दि. १४ नोव्हेंबर २०२५ ते २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सायकाळी ०७ ०० ते सायकाळी ०९ ०० वाजेपर्यत उपलब्ध असतील. त्यासाठी १०,००० /- रुपये (परतावा न करण्यायोग्य) रोखीने किंवा "श्री गणेश को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड" च्या नावे पे ऑंडर देऊन भरावे लागतील. सीलबंद बोली निविदा कागदपत्र २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सायकाळी ०७ ०० वाजेपर्यत प्राप्त होतील

सोसायटी कोणतेही कारण न देता सर्व किंवा कोणत्याही निविदा/ऑफर नाकारण्याचा आणि /किंवा इतर कोणत्याही निविदा /ऑफर पैकी सर्वात कमी, सर्वोच्च स्वीकारण्याचा अधिकार राखुन ठेवते.

श्री गणेश को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमि.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that, MR PRADEEP KASHINATH SAWANT was the owne of the Flat No - 302 on 3rd Floor, admeasuring 572. So Et Built up Area in the Society GORA SIDDHESH CO-OPERATIVE HOUSING SOCIET Gorai - 2, Borivali (W), Mumbai - 400 091., Mhada ayout, Gorai World Bank Project of Village - Borival Taluka - Borivali, within limit Mumbai Suburba Taluka - Bolivali, Wullin Imili Mullinda Sububla District area, holding 5 (five) Shares of the face ralue of Rs.50/- (Rupees Fifty Only) each bearing distinctive numbers from 046 to 050 (both inclusive nder Share Certificate No.10 issued by the Society Whereas owner MR. PRADEEP KASHINAT SAWANT holding 100% ownership in the said Flat has been deceased intestate on 06.10.2025 (Death Certificate Registration No. D202527902770003274, dated - 18.10.2025) eferred to as the said deceased owner by leaving behind his following surviving legal heirs: 1) SMT.
ROHINI PRADEEP SAWANT (WIFE) AND 2) MR.
SAGAR PRADEEP SAWANT (SON) who both have ndividually inherited 50% each right, title and intere of the said flat as per their proportionate share. It ha eirs that MR. SAGAR PRADEEP SAWANT wi become 100% owner of the said Flat in lieu of LATE MR. PRADEEP KASHINATH SAWANT. Therefore, ow, any persons having any claim on the said flat o ny part thereof by way of sale, exchange, mortgage harge, lien, maintenance, possession, gift, trust asement or otherwise pertaining to 100% right, title nterest & share of the said flat of LATE MR
PRADEEP KASHINATH SAWANT are requested o inform me about the same in writing at our Office, GANGAN LEGAL ASSOCIATES addressed at 0-44, Gajanan Vijay CHS Ltd., Plot No. 437, Behind Saraswat Co-op Bank Ltd., Sector 4, Charkop, Kandivali (West), Mumbai - 400 067, together wit obtained true copies of the documents in support of uch claim within 14 (fourteen) days from the ublication hereof. Any claim received after the foresaid period and/or without notarized true copies of the documents in support of such claim shall not be ken into consideration and any such claim shall b

For Gangan Legal Associates

Adv. Nikeeta V. Gangan vocate High Court, Legal Advisors & Consultant b: 9819868452 I Email: nikeeta@ganganlegal.com

केनरा बैंक Canara Bank

कॅनरा बँक, क्षेत्रिय कार्यालय. - ठाणे, दोस्ती पिनाकल, १ला मजला, रोड क्र.२२. न्यु पासपोर्ट कार्यालयाजवळ, ठाणे पश्चिम-४००६०४, मुंबई. गाखा संदर्भ: आरओ/लिगल/सरफायसी/२५२/२०२५/कल्याण मुरबाड (०२३०) दिनांक: १२.११.२०२५

ताबा सूचना

ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (कायदा ५४/२०२२) (यापढे सदर कायद हणून संदर्भ) अंतर्गत **कॅनरा बँके**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी **दिनांक १८.०८.२०२५** रोजी वितरीत केलेल्या **मागणी सचने**नसार **मे**. रिद्धी सिरेमिक्स (कर्जदार), कर्णिक रोड, कल्याण, दकान क्र.७, यशोदा कोहौसोलि.. जि. ठाणे–४२१३०१. व श्री. प्रकाश जगन्नाथ कोलते (मालक), गुरुकृपा अपार्टमेंट, पुजा कोहौसो., बी/१०५, ठेंगेवाडी, कल्याण-प., महाराष्ट्र-४२१३०१. व श्रीमती रश्मी पी. कोलते (जामिनदार), १०५ बी विंग, गुरुकृपा कोहौसो., कर्णिक रोड, कल्याण-४२१३०१. व श्री. नरेंद्र जे. कोलते (जामिनदार), सी/१५/३, गर्व्हमेंट रेसिडेन्सी कॉलनी, सिव्हील लाईन, रवी बाझार, नागपूर-४४०००१.

यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू.२८,६१,१२९.६९ **(रूपये** अट्ठावीस लाख एकसष्ट हजार एकशे एकोणतीस आणि पैसे एकोणसत्तर फक्त) तसेच पुढील

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता नियम ८ व ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या **ताबा १२ नोव्हेंबर, २०२५** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणतार्ह त्र्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **कॅनरा बँक, कल्याण** मेन (०२०९) शाखा यांच्याकडे देय रक्कम रू.१९,७९,५२७.४४ (रूपये एकोणीस लाख **एकोणऐंशी हजार पाचशे सत्तावीस आणि पैसे चव्वेचाळीस फक्त)** तसेच त्यावरील व्याज प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी रक्कम जमा करावी.

फ्लॅट क्र.बी-१०५, १ला मजला, बी विंग, क्षेत्रफळ ६३० चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र), पुजा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीची गुरुकृपा अपार्टमेंट, कल्याण नोंद.क्र.टीएनए/केएलएन/एचएसजी/टीसी/ ३३३१/१९८८-८९ बिल्ट, सर्व्हे क्र.४४, हिस्सा क्र.१/१/ए संबंधित शहर सर्व्हे क्र.३०९० ए१ भाग, गाव चिकनघर, तालुका कल्याण व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मर्यादेत आणि

ठिकाण: ठाणे दिनांकः १२.११.२०२५

प्राधिकृत अधिकारी

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client Mr. Jagan Santhkumar Mudaliar, r/o. Row House-H/16, admeasuring 725 Sq. Ft., Chandresh Villa (F, G, H) Co-operative Housing Society Ltd. Village - Nilje, Lodha Heaven, Kalyan Shil Road Dombivli - East, Taluka - Kalyan, Dist.- Thane 421204 ("said property") that my client is the owner of said property and a member of the Chandresh Villa (F, G, H) Co-operative Housing Society Ltd. ("the Society") holding therein 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive numbers 256 to 260 (both inclusive) ("said shares") representing his beneficial interest in the said property vide Share Certificate No.52 dated 25th January, 2009 ("Share Certificate") My client has lost/misplaced original Share Certificate issued by the Society. My client has reported the loss of the Share Certificate to anpada Police Station which has registe the same vide lost property Registration No.

2201/2025 dated 10.11.2025. Any member of the public if find the said Share Certificate No.52 dated 25th January, 2009 and/or is in possession or custody thereof and have any claim or interest in respect of the said property may send or submit the said document and/or claim to the undersigned at the address given below, within a week from publication hereof Dated: 14/11/2025 Place: Thane

> Satyaprakash Sharma Advocate High Court #30, 2nd Floor, Nawab Building, 327, D.N. Road, Fort, Mumbai – 400001. E-mail: adv.satya@icloud.com Mob.:+91 9920172414 / 7400077774

उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन बरोबर प्रत्यक्ष देखील र-वीकारावे ; काँग्रेसची मागणी

मूंबई, दि. १३ :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट आहे. हा अर्ज ऑनलाइन स्वीकारताना अडचणी उभ्या राहत आहेत त्यामुळे हे अर्ज प्रत्यक्षात स्वीकारावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वेडट्टीवर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

कॉंग्रेसने राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उम दवारांचा अर्ज हा २० पानी असून त्यात गेल्या निवडणुकीत किती मते मिळाली,किती खर्च केला अंशी माहिती मागितली आहे. ही माहिती निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असतानाही मागवली आहे. यातही अर्ज भरताना प्रक्रिया किचकट आहे. शेवटच्या क्षणी विरोधकांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही अशी स्थिती निर्माण होऊ शकते.म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

आयोगाकडे उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात यांनी स्पष्ट केले.

HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2025

हर्षवर्धन सपकाळ आणि विधिमंडळ नेते स्वीकारण्याची विनंती केली असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार

GANON PRODUCTS LIMITED

CIN: L51100MH1985PLC036708 Registered / Corporate Office: Office No 120, Dimple Arcade CHSL, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai - 40010 Email: ganontrading@gmail.com; Website: www.ganontrading.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2025 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND

THE BOARD OF DIRECTORS OF THE COMPANY, AT ITS MEETING HELD ON NOVEMBER 12, 2025 APPROVED THE UNAUDITED FINANCIAL RESULT OF THE COMPANY FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

THE FINANCIAL RESULT ALONG WITH THE LIMITED REVIEW REPORT CAN BE ACCESSED BY SCANNING THE QR CODE OR USING LINK: https://www.bseindia.com/ xml-data/corpfiling/AttachLive/8b4c912c-9770-47f7-90f6-e4c18fb9eca9.pdf



For Ganon Products Limited Abhijeet Kacharu Jagtap

Managing Director

Place: Mumbai Date: 13.11.2025

NOTE: THE ABOVE INTIMATION IS IN ACCORDANCE WITH THE REGULATION 33 READ WITH REGULATION 47(1) OI THE SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATION, 2015

सालासर एक्सटीरियर्स अँड कॉन्ट्रर लिमिटेड

सीआयएनः एल४५३०९एमएच२०१८पीएलसी३०६२१२ पत्ताः कार्यालय क्र.७0२/३, ७वा मजला, शिल्प आरून, सिंधु भवन रोड, थलतेज, अहमदाबाद, गुजरात नांदणीकृत कार्यात्वयाचा पत्ताः श्री-नथाः, तथा-लालः, तिथु नथाः २६, अत्याकः, अवस्थानाः, गुजरातः नांदणीकृत कार्यात्वयाचा पत्ताः बी-इए, तळभजला, स्वप्यतांक अपार्टस् कोहीसीलिः, रजत बूक कं.जवळ, नागरदा रोड, अंधेरी पुर्व, मुंबई, मोगरा, अंधेरी-४०००६९.

0	सप्टेंबर,	२०२५	रोजी	संप	लेल्या	तिमाही	व	अर्धवर्षाकरिता	अलेखाप	गरिर्क्ष
			एक	मेव '	वित्तीय	। निष्कष	र्गाच	ा अहवाल		

अ. क्र.	तपशील	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले मागील वर्ष
		३०.०९.२०२५	३१.०३.२०२५	३०.०९.२०२४	३१.०३.२०२५
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३५२.६०	३२७.४०	<i>ن</i> اد. کوا	४०५.७७
٦.	कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा)				
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष				
	साधारण बाबपूर्व)	११७.२७	२१.९९	७६.६४	९८.६३
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष				
	साधारण बाबनंतर)	११७.२७	२१.९९	७६.६४	९८.६३
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण				
	बाबनंतर)	११७.२७	(३.0१)	७६.६४	७३.६३
۷.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न				
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)				
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	११७.२७	(३.0१)	७६.६४	७३.६३
ξ.	इतर समभाग भांडवल	१०२९.४८	१०२९.४८	१०२९.४८	१०२९.४८
b.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रती)				
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
	१. मूळ	8.88	(0.03)	৩.৬४	0.09
	२. सौमिकृत	१.१४	(0.03)	Vel. 0	0.06

वरील माहिती सेबी (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या अर्धवार्षिक आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाच उतारा आहे. आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट (www.nseindia.com आणि कंपनीच्या वेबसाइट https://salasarexteriors.com/ वर उपलब्ध आहे.

३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या अर्धवर्षाच्या निकालांचे ऑडिट समितीने पुनरावलोकन केले आणि १२ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांना मान्यता दिली.

संचालक मंडळाच्या आदेशान्व सालासर एक्सटीरियर्स अँड कॉन्ट्रर लिमिटेडकरीत

सही/ श्रीकिशन जोशी व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०५१६६५९५

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्यो.: ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली-११०००५७. शाखा कार्यालयः कार्यालय क्र.१०८, १ला मजला, ताकावणे हाईट्स, शिव मंदिर जवळ, कार्णिक रोड, कल्याण पश्चिम - ४२१३०१. जाहीर सूचना (स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव)

दिनांक: १२.११.२०२५

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या निवम ८(६) अंतर्गत) सेक्युरीटायझेशन ॲंन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंक्ट २००२ अन्ववे हीरो हौर्सिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) यांच्यासह तारण असलेल्या स्थाव

जयर २०५९ जन्म्य हारा हारान कान्यान्य स्थानस्य (प्रापद्धाः यनका) च व्यावह पारच जससंद्या स्थान्य मा**समर्तेच्या विक्रीकरिता सूचन** याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना/प्रतिनिर्धांन नोटीस रेण्यात आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदाराकडे गहाण/शुल्क आकारत्या आहेत, ज्याचा होरो हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभृत धनको) च्या अधिकृत अधिकाऱ्याने ताबा घेतले आहे, खाली नमूद केलेल्या कर्जदार, सह-कर्जदार किंवा जामीनदारांकडून थकवाकीच्या वसुलीसाठी दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी (ई-लिलावाची तारीख) जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे आहे जे काही आहे या तत्वावर विकले जाईल. आरक्षित मल्य व इसारा रक्कम खाली नमदप्रमाणे आहे. इसारा रक्कम धनाकर्ष/आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात मोहोरबंद लिफाफा जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या अधिकृत अधिकाऱ्याकडे

	२५ रोजी सायं.५.००वा. पर्यंत किंव मंदिर जवळ, कार्णिक रोड, कल्याण			मजला, ताकावणे
हर्ज खाते	कर्जदार/सह-कर्जदार/	मागणी सूचना	ताबा प्रकार	आरक्षित मुल्य
	जामिनदार/कायदेशी वारस/	दिनांक	(बांधकामाधीन/	इसारा रक्कम
骄 .	कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	तारखेनुसार रक्कम	वास्तविक)	,
IFVRRHO	संजय कुमार फुलचंद	२१.११.२०२४	_	₹.२०,००,०००
1000016		१०.११.२०२५ रोजी	वास्तविक	₹.२,००,०००
0	केसरवानी	₹.२३,७८,९०७/-		8.7,00,000

मालमत्तेचे वर्णन: फ्लॉट क्र.८०२, मोजमाप क्षेत्र सुमारे १०७८.५६ चौ. फूट, १००.२३ चौ.मी. बिल्ट अप क्षेत्रफळाच्य समतुल्य, ८व्या मजल्यावर, 'साई सोमाणी इमारत' इमारतीत, सर्वे क्र.८८ आणि ८९ हिस्सा क्र.२ पैकी/१ वर बांधलेले नारपोली गाव, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, तालुका भिवंडी (जि. ठाणे), उपजिल्हा आणि उपनिरीक्षक जिल्हा भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र राज्यात येथील सर्व भाग व खंड.

। जल्हा । मपडा, । जल	જા છાગ, મહારાષ્ટ્ર રાજ્યાલ વચાલ	। सप मान प खंड.		
HHFMUMHOU1	अरुण सॅलियन,	१५.०७.२०२१,१०.११.२०२५ रोजी रु.५८,४७,३४५/-		₹.५,००,००
9000003076	आरती अरुण सॅलियन	रोजी रु.५८,४७,३४५/-	वास्तविक	₹.५०,०००
मालमत्तेचे वर्णनः	- मालमत्ता बेअरिंग क्र. फ्लॅट क्र.३	१०३. ३रा मजला, विंग-ए, यादनी	अपार्टमेंट को-	-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लिमिटेड, गाव- सापारा, लक्ष्मीबेन, छेडा नगर, नालासोपारा (पश्चिम), तालुका- वसई, जिल्हा- पालगड,

नियम व अटी: ई-लिलाव https://bankauctions.com पोर्टलद्वारे १९ डिसेंबर २०२५ रोजी (ई-लिलाव तारीख स.११.००वा. नंतर प्रत्येकी १० मिनिटांच्या मर्यादित विस्तारासह होईल

छुक खरेदीदार/बोलिदारांनी मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली/निविदा वर नमूद केल्याप्रमाणे **हीरो होसिं**ग **फायनान्स लिमिटेड**च्या बाजूने डिमांड डाफ्ट/आरटीजीएस/एनईएफटीद्वारे इसारा रक्कमेसह देय असतील. इरठे रक्कम् **ई-लिलाबाच्या नियम व अटी: १)** ई-लिलाव जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि कोणत्याही संसाधनाशिव

आधारावर ऑनलाईन संचालित केले जाईल. २) बोली वाढीव रक्कम रू.१५,०००/- (रूपये पंधरा हजार फक्त) असेल 🤻) ई-लिलाव मे. सी१ इंडिया प्रा.लि. द्वारे श्री.धरानी कृष्णा - ९९४८९८२२२२. (हेल्प लाईन क्र.: सपोर्ट लॅण्डलाईन क्र. +९१ २४४३०२०२०/२०२१/२०२२/२०२३/२०२४, सपोर्ट मोबाईल क्र.+९१७२९१९८११२४/२५/२६ आणि ई-मेल support@bankauctions.com/andhra@c1india.com) मार्फत त्यांच्या https://bankauctions.com वेवपोर्टलक् संचालित केले जाईल. 😮) प्रतिभुत धनकोच्या माहितीने मालमत्तेवर कोणतेही अधिभार नाही. तथापि इच्छुव बोलिदारांनी लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्तेवरील अधिभारबाबत स्वतंत्र चौकशी करावी. त्यांच्या बोली सादर करण्यापुर्व तमत्तेला बाधक दावा/अधिकार/देयके जाणुन घ्यावे आणि **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांचे कोणतेही प्रस्तुतीकर वचनबद्धता देत नाही. ﴿) प्राधिकृत अधिकारी/प्रतिभुत धनको है अन्य तृतीयपक्षकार दावा/अधिकार/हक्क यावावज जबाबदा असणार नाही. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये विहित नियम/अटीनुसार विक्री केली जाईल. ई-लिलावाच्या इतर नियम व अटी पुढील वेबसाईटवर आहेत. www.herohousingfinance.com. ६) संपत्तीच्या तपशीलासाठी आणि मालमत्तेला भेट देण्यासाठी श्री. प्रथमेश तपासे / prathmesh.tapase@herohfl.com / ९८१९२१०६१५ आणि शेखर सिंग / ९७११५२२२७५, shekharsingh@herohfl.com वर संपर्क साधा. ७) संभाव्य बोलीदार १२ डिसेंबर २०२५ रोजी स.११.०० वा. द.२.०० वा. दरम्यान पूर्व भेटीसह मालमत्तेची तपासणी करू शकतात.

कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता यांना ३० दिवसांची विक्री सूचना

(प्रतिभुत धनको) वेबसाइटवर म्हणजे www.herohousingfinance.com

वरील उल्लेखित कर्जदार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे कलम १३(२) अंतर्गत मागणी सचनेमध्ये नमद केलेल रक्कम लिलावाच्या तारखेपूर्वी व्याज आणि खर्चासह जमा करावे, असे न झाल्यास मालमत्तेचा लिलाव केला जाईट् आणि शिल्लक थकबाकी, जर असेल तर, तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया दिलेल्या लिकचा संदर्भ घ्या https:/ uat.herohomefinance.in/hero_housing/other-notice हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेर

दिनांक: १४.११.२०२५

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता. प्राधिकत अधिकार श्री. प्रथमेश तापसे, मोबा.:७३०४५०१९९० ई-मेलःprathmesh.tapase@herohfl.co

अरनॉल्ड होर्ल्डोंग्ज लि.

सीआयएन: एल६५९९३एमएच१९८१पीएलसी२८२७८३ नोंदणीकृत कार्यालय: बी-२०८, रामजी हाऊस, ३०, जांभुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुंबई-४००००२

दूर: १२२-२२११६६४०, ई-मेल: arnoldholding 9@gmail.com, वेबसाईट: www.arnoldholdings.in ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात,	ईपीएस व्यतिरिक्त)
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही
क्र.		३०.०९.२५	३०.०९.२५	३०.०६.२५	३०.०९.२४
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न*	३८८३.१९	८३२७.९८	8888.0८	५१६५.३०
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२२२.४६	६५१.८६	४२९.४०	300.02
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२२२.४६	६५१.८६	836.80	300.02
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9६६.४७	820.20	329.33	२९४.०७
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	9६६.४७	8८७.८०	329.33	२९४.०७
ξ.	समभाग भांडवल	२३७७.५००	२३७७.५००	२३७७.५००	२३७७.५००
0.	राखीव (पूर्नमूल्यांकित राखिव वगळून) मागील वर्षाच्या				
	लेखापरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे**				
۷.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)				
	(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)				
	१. मूळ २. सौमिकृत	0.00	२.०५	4.89	9.28
* 0.7	<u> </u>				

*ऑपरेशनमधील उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा समावेश नाही * ३१ मार्च. २०२५ रोजी संपलेल्या वर्षाकरिता राखीव रु.३६४८.४० लाख होते

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.arnoldholdings.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेजेंसच्या अर्थात बीएसईएलच्या www.bseindia.com

वरील निष्कर्षांचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर १२ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार कंपनीच्या लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.



अरनॉल्ड होल्डींग्ज लिमिटेडकरिता सही/ मुरारी मल्लावत डीआयएन:०८८०९८४०

दिनांक : १३.११.२०२५ ठिकाण : मुंबई

VAARAD VENTURES LIMITED CIN: L65990MH1993PLC074306

Regd. Office: 301 A, FLOOR-3, PLOT-8, WADALA UDYOG BHAVAN, SEWREE WADALA ROAD NO 26, WADALA, MUMBAI, MAHARSHTRA, INDIA, 400031 | Email: -cs.dept@vaaradventures.com | Website: www.vaaradventures.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 202: (Rs in Lakhs) Half Year Ended Year ended **PARTICULARS** 30/09/2025 | 30/06/2025 | 30/09/2024 30/09/2025 30.09.2024 31/03/2025 Revenue from Operations 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 "Net Profit / (Loss) for the period (before Tax (6.40)(3.82)(10.71)(10.70)(11.35)Exceptional and/or Extraordinary items)" (10.71) Net Profit / (Loss) for the period (10.70)(11.35) (6.40)(3.82)(4.31)Total Comprehensive Income for the period 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 Paid up Equity Share Capital (Face Value of 2499.03 Re. 1 each) 2499.03 2499.03 2499.03 2499.03 2499.03 Other Equity excluding Revaluation Reserves Earnings per share (of Re. 1 each) (Not Annualised) (0.00)(0.00)(0.00)(0.00)

			Consolida	ted		(Rs in Lakhs
DADTICIU ADC	C	uarter ended	d	Half Yea	r Ended	Year ended
PARTICULARS	30/09/2025	30/06/2025	30/09/2024	30/09/2025	30.09.2024	31/03/2025
Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
"Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
Exceptional and/or Extraordinary items)"	(8.48)	(6.42)	(5.94)	(14.87)	(14.90)	(23.35)
Net Profit / (Loss) for the period	(8.48)	(6.42)	(5.94)	(14.87)	(14.90)	(23.35)
Total Comprehensive Income for the period	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Paid up Equity Share Capital (Face Value of						
Rs. 1 each)	2499.03	2499.03	2499.03	2499.03	2499.03	2499.03
Other Equity excluding Revaluation Reserves						
Earnings per share (of Rs. 1/- each)						
(Not Annualised)	0.000	0.000	0.000	(0.010)	(0.010)	(0.009)
Basic & Diluted	0.000	0.000	0.000	(0.010)	(0.010)	(0.010)

Meetings held on Thursday, November 13, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaic results.. 2) The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended September 30, 2025. The detailed consolidated financial results, as well as the detailed standalone financial results for the said period, filed with the Stock Exchange pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com) and the Company's website (www.vaaradventures.com). For Vaarad Ventures Limited

Chairperson & Managing Director



माहिती देण्यात आली आहे.

एचपी ॲडेसिव्हज लिमिटेड

कॅनरा बँक

नोंद. कार्या.: ११, युनिक हाऊस, चकाला क्रॉस रोड, चकाला, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९९. कॉर्पोरेट कार्यालय: ५०१, ५वा मजला, सी विंग, बिझनेस स्क्वेअर, चकाला, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३. दूर.: 0२२- ६८१९६३००, सीआयएनः एल२४३०४एमएच२०१९पीएलसी३२५०१९,

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेली तिमाही व अर्धवर्षाकरिता (एकमेव व एकत्रित) अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

कंपनीच्या संचालक मंडळाने **१२ नोव्हेंबर, २०२५** रोजी झालेल्या सभेत ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षित आर्थिक निकालांना (स्वतंत्र आणि एकत्रित) मान्यता दिली.

ई-मेल:investors@somaiya.com, वेबसाइट:www.godavaribiorefineries.com

वर नमूद केलेले आर्थिक निकाल आणि त्यावरील मर्यादित पुनरावलोकन अहवाल कंपनीच्या https://hpadhesives.com/wp-content/ uploads/2025/11financial-results-for-30.09.2025.pdf वेबसाइटवर उपलब्ध आहेत आणि खाली दिलेला क्युआर कोड स्कॅन करून ते पाहता येतील.



एचपी ॲडेसिव्हज लिमिटेडकरिता सही/-

व्यवस्थापकीय संचालक

टीप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७(१) सहवाचिता नियम ३३ नुसार वरील

करण मोटवाणी

(डीआयएन: ०२६५००८९)

Place : Mumbai

..... देलेल्या कॉलममध्ये स्पष्टपणे नमूद केलेल्या विविध ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम करते.

Date: November 13, 2025

ॲसेटस् केअर ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्रायजेस लि.

नोंदणीकृत कार्यालयः १४वा मजला, इरॉस कॉर्पोरेट टॉवर, नेहरू प्लेस, नवी दिल्ली - ११००१९. दुर.:- ९१-११-४१९५६०० फॅक्स- ९१-११-४३११५६१८. कॉर्पोरेट कार्यालयः यूनिट क्र.५०२, सी विंग, वन बीकेसीख रेडियस डेव्हलपर्स, प्लॉट क्र.: सी-६६, जी-ब्लॉक, वांब्रे कुर्ला कॉम्पलेक्स, मुंबई - ४०००५१. दूरः ०२२ ६८६४३९०१, ई-मेलः acre.arc@acreindia.in. वेबसाईटः www.acreindia.in सीआयएनः यू६५९९३डीएल२००२पीएलसी११५७६९

परिशिष्ट-४-ए स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना सि**स्पुरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सहवाचिता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) अधिनेयम २००२ चे नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकारिता ई-लिलावाची विक्री सूचना.** सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ती आणि जामीनदार यांना सूचना देग्यात येत आहे की, एसीआई-१६६-ट्रस्ट (सीआयएन: यू६५९९३डीएल२००२पीएलसी११५७६९) (प्रतिभृत धनको) च्या विश्वस्त म्हणून काम करणाऱ्या ॲसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटप्राइज लिमिटेडकडे गहाणखत/अधीन असलेल्या खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता, ज्याचा वास्तविक ताबा प्रतिभूत धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने तला आहे, तो खालील कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता आणि जामीनदाराकडून प्रतिभूत धनकोला देय राकम वसूल करण्यासाठी जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जे काही आहे ते या आधारावर विकला जाईल, तसेच जोडलेल्या

तक्त्र	गत नमूद कलल्या राखाव ।कमत आ।प	ग इसारा रक्कम ठवासह:	प्रातमूत मालमत्तच तपाशल			
Я. Б.	कर्ज खाते क्र.आणि एसीआरए ट्रस्टचे नाव	कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता/ जामीनदारांचे नाव	२४ ऑक्टोबर २०२५ रोजी एकूण थकबाकी (रुपयांमध्ये)	राखीव किंमत (रुपयांमध्ये)	इसारा रक्कम ठेव (रुपयांमध्ये)	ईएमडी पेमेंटसाठी बँक खात्याची माहिती
:	११७८४६०००००५९६ एसीआरए-१६६-ट्रस्ट	एव्हियर मार्केटिंग एलएलपी (कर्जदार) नरेंद्र कुशलराज कोठारी (सहकर्जदार १) रवींद्र कुशलराज कोठारी (सहकर्जदार २)	५,५४,१२,५१०/- रुपये पाच कोटी चोपन्न लाख बारा हजार पाचशे दहा फक्त	१,००,००,०००/- रुपये एक कोटी फक्त	रुपये दहा	खात्याचे नावः एसीआए-१६६-ट्रस्ट खाते क्रमांकः ०९०११०२००००४२११२ बँकः आयडीबीआय बँक आयएफएससी कोडः आयबीकेएल०००९०१

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.४०४, मोजजमाप क्षेत्र सुमारे ५५.७४ चौ.मी. (कार्पेट क्षेत्रफळ) चौथ्या मजल्यावर, बे व्ह्यू म्हणून ज्ञात इमारतीत, जमीन असलेल्या जुन्या सर्वे क्र. १सी/७६१८, गिरागाव विभागाच्या कॅडस्टूल सर्वे क्र.३१३ वर

बांधकामित, वैद्यवाडी ठाकूरद्वार रोड, मुंबई - ४००००२ येथे स्थित. ग्रील कर्ज खाते. सर्व हक्क, मालकी हक्क, व्याज, अंतर्निहित सुरक्षा, तारण आणि/किंवा हमी, ज्यामध्ये वर उद्घेख केलेली स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे. ते ॲसेट्स केअर अँड रिकन्स्टक्शन एंटरप्राइज लिमिटेडला देण्यात आले होते. जे वर

लिलाव प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती डिमांड ड्राफ्ट/आरटीजीएस/एनईएफटी द्वारे ईएमडी पेमेंट वर नमूद केलेल्या बँक खात्यांच्या नावे काढले/भरले जाईल. लिलावासाठी वेबसाइट www.bankeauctions.com

मालमत्तेची तपासणी फक्त पूर्व भेटीच्या आधारावर विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी, कृपया www.acreindia.in .in / www.bankeauctions.com या वेबसाइटला भेट द्या

देनांक: १४.११.२०२५ ठिकाण: मुंबई सही/- प्राधिकृत अधिकारी, ॲसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइज लिमिटेड

(Rs in Lakhs)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client MR. POPAT HARIBA MANE is lawful Owner of Room No. C-25 in Kandivali Survey No 157 Swadarshan C.H.S.Ltd., Plot No.CD 23, RSC-3, Ganesh Nagar, Kandivali (W) Mumbai-400067

That my client is negotiating for Agreemer for Sale with (1) MR. SUBHASH PRAKASH SINGH & (2) MRS. ANITA SUBHASH

That my client states that, he has los Original Allotment Letter issued by MHADA n favour of Original Allottee MR. POPAT HARIBA MANE and Computer Letters, Possession Letter, Payment Receipts issued by MHADA and thereby my clien has lodged Online Police complaint on 11.11.2025, vide Report No.148861-2025 vith Kandivali Police Station.

The present Public Notice is hereby given to the Public at large that if any person/ ersons / organization / Government Office Semi Government organization or any third party has any claim against the said Allotment Letter & Original documents of the said Room by way of any right, title o nterest, mortgage, encumbrance, lease, or charge or otherwise howsoeve through the said Original Allotment Letter is / are requested to make the same known in writing with the sufficient documentary evidence to the undersigned within 15 days
of from the date of this Public Notice. The claim/ complaint filed after the expiry of the said period of 15 days shall be abandoned nconditionally and irrevocably and my client will be free to deal with the said Roon as per the appropriate procedure.

Date: 14.11.2025 ADV. SHARMILA PAWAR Place : Mumbai (Advocate High Court) Mahi Bungalow, Plot No.22/212, Sector-V, Charkop, Kandivali (W), Mumbai-400067. Mobile No.9930923876

YUNIK MANAGING ADVISORS LIMITED

[Formerly known as Essar Securities Limited]

Registered Office: 56, New No.77, C. P. Ramaswamy Road, Abhiramapuram, Chennai - 600018 CIN: L65990TN2005PLC071791

						₹ In Lakhs
	C	Quarter Ende	d	Half Yea	ar Ended	Year ended
Particulars	30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
			Unaudited			Audited
Total Income from operations	-	-	7.50	-	7.50	7.50
Other Income	-	-	-	-	-	3.85
Total Income	-	-	7.50	-	7.50	11.35
Net Profit / (Loss) for the year (before Tax, Exceptional items)	(7.85)	(4.05)	(3.56)	(11.90)	(6.99)	(8.62)
Net Profit / (Loss) for the year before tax (after Exceptional items)	(7.85)	(4.05)	(3.56)	(11.90)	(6.99)	(8.62)
Net Profit / (Loss) for the year after tax (after Exceptional items)	(7.85)	(4.05)	(3.56)	(11.90)	(6.99)	(8.62)
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the year and other comprehensive income]	(7.85)	(4.05)	(3.56)	(11.90)	(6.99)	(8.62)
Paid up Equity Share Capital (Face Value: ₹10 per share)	1,428.78	1,428.78	1,428.78	1,428.78	1,428.78	1,428.78
Other Equity (excluding revaluation reserves)						(1,393.10)
Earnings Per Share (Basic) (₹)*	(0.05)	(0.03)	(0.02)	(0.08)	(0.05)	(0.06)
Earnings Per Share (Diluted) (₹)*	(0.05)	(0.03)	(0.02)	(0.08)	(0.05)	(0.06)
(*Not Annualised except for year ended 31.03.2025)						l ,

Date: November 13, 2025

Place: Mumbai

(i) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 13, 2025. (ii) The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

> Yunik Managing Advisors Limited [Formerly Known As Essar Securities Limited] For and on behalf of the Board of Directors

> > Priyanka Oka Director DIN: 08066379

VAARAD VENTURES LIMITED

CIN: L65990MH1993PLC074306

Regd. Office: 301 A, FLOOR-3, PLOT-8, WADALA UDYOG BHAVAN, SEWREE WADALA ROAD NO 26, WADALA, MUMBAI, EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2025

Standalone

DADTICIII ADC	C	uarter ende	d	Half Yea	r Ended	Year ended
PARTICULARS	30/09/2025	30/06/2025	30/09/2024	30/09/2025	30.09.2024	31/03/2025
Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
"Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
Exceptional and/or Extraordinary items)"	(4.31)	(6.40)	(3.82)	(10.71)	(10.70)	(11.35)
Net Profit / (Loss) for the period	(4.31)	(6.40)	(3.82)	(10.71)	(10.70)	(11.35)
Total Comprehensive Income for the period	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Paid up Equity Share Capital (Face Value of						
Re. 1 each)	2499.03	2499.03	2499.03	2499.03	2499.03	2499.03
Other Equity excluding Revaluation Reserves						
Earnings per share (of Re. 1 each)						
(Not Annualised)	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.00)
Basic & Diluted	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.00)
	•		Consolida	ted		(Rs in Lakhs)
DADTICIII ADC	0	uarter ende			ır Ended	(Rs in Lakhs) Year ended
PARTICULARS	30/09/2025	uarter ende				
PARTICULARS Revenue from Operations			d	Half Yea		Year ended
	30/09/2025	30/06/2025	30/09/2024	Half Yea 30/09/2025	30.09.2024	Year ended 31/03/2025
Revenue from Operations	30/09/2025	30/06/2025	30/09/2024	Half Yea 30/09/2025	30.09.2024	Year ended 31/03/2025
Revenue from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax,	30/09/2025 0.00	30/06/2025 0.00	30/09/2024 0.00	Half Yea 30/09/2025 0.00	30.09.2024 0.00	Year ended 31/03/2025 0.00
Revenue from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)"	30/09/2025 0.00 (8.48)	30/06/2025 0.00 (6.42)	30/09/2024 0.00 (5.94)	Half Yea 30/09/2025 0.00 (14.87)	0.00 (14.90)	Year ended 31/03/2025 0.00 (23.35)
Revenue from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)" Net Profit / (Loss) for the period	30/09/2025 0.00 (8.48) (8.48)	0.00 (6.42) (6.42)	30/09/2024 0.00 (5.94) (5.94)	Half Yea 30/09/2025 0.00 (14.87) (14.87)	0.00 (14.90) (14.90)	Year ended 31/03/2025 0.00 (23.35) (23.35)
Revenue from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)" Net Profit / (Loss) for the period Total Comprehensive Income for the period	30/09/2025 0.00 (8.48) (8.48)	0.00 (6.42) (6.42)	30/09/2024 0.00 (5.94) (5.94)	Half Yea 30/09/2025 0.00 (14.87) (14.87)	0.00 (14.90) (14.90)	Year ended 31/03/2025 0.00 (23.35) (23.35)
Revenue from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)" Net Profit / (Loss) for the period Total Comprehensive Income for the period Paid up Equity Share Capital (Face Value of	30/09/2025 0.00 (8.48) (8.48) 0.00	0.00 (6.42) (6.42) 0.00	30/09/2024 0.00 (5.94) (5.94) 0.00	Half Yea 30/09/2025 0.00 (14.87) (14.87) 0.00	0.00 (14.90) (14.90) 0.00	Year ended 31/03/2025 0.00 (23.35) (23.35) 0.00
Revenue from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)" Net Profit / (Loss) for the period Total Comprehensive Income for the period Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1 each)	30/09/2025 0.00 (8.48) (8.48) 0.00	0.00 (6.42) (6.42) 0.00	30/09/2024 0.00 (5.94) (5.94) 0.00	Half Yea 30/09/2025 0.00 (14.87) (14.87) 0.00	0.00 (14.90) (14.90) 0.00	Year ended 31/03/2025 0.00 (23.35) (23.35) 0.00

Note: 1) The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors approved the above results at their respective Meetings held on Thursday, November 13, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaid results... 2) The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended Septembe 30, 2025. The detailed consolidated financial results, as well as the detailed standalone financial results for the said period, filed with the Stock Exchange pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com) and the Company's website (www.vaaradventures.com).

0.000

0.000

0.000

For Vaarad Ventures Limited

Place : Mumbai Date: November 13, 2025

PARTICULARS

Basic & Diluted

Leena Doshi Chairperson & Managing Director

Half Year Ended

30/09/2025 | 30/06/2025 | 30/09/2024 | 30/09/2025 | 30.09.2024 | 31/03/2025

(Rs in Lakhs)

Year ended

Form No. INC-26

[Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] Before the Central Government Regional Director, Western Region, Mumbal the matter of sub-section (4) of Section 13 of companies Act, 2013 and clause (a) of Sub-ule (5) of Rule 30 of the Companies incorporation) Rules, 2014 AND

In the matter of PEARL SHELTERS PRIVATE LIMITED (CIN: U24110MH1990PTC0573D4) having its Registered Office at , PK BUILDING, SANITORIUM LANE

GHATKOPER WEST, MUMBAI-400086 Applicant Company / Petitioner NOTICE is hereby given to the General Public that the Company proposes to make an application to the Central Governmer nder section 13 of the Companies Act, 201 seeking confirmation of alteration of the andum of Association of the Compan terms of the special resolution passed a he Extra Ordinary General Meeting held on November, 2025 to enable the Company to change its Registered office from "State of Maharashtra" to the "State of Gujarat".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or end by registered post of his/her objection supported by an affidavit stating the nature of his /her interest and grounds of oppositio to the Regional Director, Western Region at the address, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002 within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the Applican Company at its Registered Office at the ddress mentioned below : I, PK BUILDING, SANITORIUM LANE GHATKOPER WEST, MUMBAI-400086

for & on behalf or PEARL SHELTERS PRIVATE LIMITED

JAYESH HASMIIKHI AL PAREKH Date: 14.11.2025 DIN: 0177970 Place : Mumbai

PRAKASH STEELAGE LIMITED

CIN: L27106MH1991PLC061595

Regd. Office: 101, 1st Floor, Shatrunjay Apartment, 28, Sindhi Lane, Nanubhai Desai Road, Mumbai - 400 004. Email: cs@prakashsteelage.com Website: www.prakashsteelage.com Tel. No.: 022 66134500 Fax No.: 022 66134599

Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter Ended 30th September, 2025

	Extract of Statement of Addition 1 ma	noidi noddin	, 101 1110 444	iitoi Eilaoa e	our copionii		gure in Lakhs
r.			Quarter Ended		Half Yea	ır Ended	Year Ended
0.	Particulars	30.09.2025 Unaudited	30.06.2025 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2025 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.03.2025 Audited
	Total income from operations (net)	2,510.91	1,661.36	1,970.52	4,172.27	3,739.03	7,801.92
	Net Profit / (Loss) for the period						
	(before tax, Exceptional and/or extraordinary items)	11.73	39.95	41.20	51.68	54.62	196.64
	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or extraordinary items)	11.73	39.95	41.20	51.68	54.62	196.64
	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or extraordinary items)	8.72	38.06	27.73	46.78	36.22	129.57
	Total Comprehensive Income for the period						
	[(Comprising of Profit for the year (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax))]	6.00	35.33	27.55	41.33	35.34	118.66
	Paid-up equity share capital	1,750.00	1,750.00	1,750.00	1,750.00	1,750.00	1,750.00
	(Face Value of the Share : Re.1/- each)						
	Earnings per share						
	(Face Value of Share :Re1/- each)						
	(for continuing and discontinued operation)						
	(a) Basic	0.00	0.02	0.02	0.03	0.02	0.07
	(b) Diluted	0.00	0.02	0.02	0.03	0.02	0.07

NOTES:

- The statement of financial results has been prepared with the Indian Accounting Standards (Ind As) prescribed under section 133 of Companies Act 2013 with relevant rules issued there under and recognised accounting practices and policies to the extent applicable
- The above results have been reviewed and recommended by the audit committee and approved by the Board of Directors at their meeting held or 13th November, 2025 and have been subjected to a limited review of statutory auditors of the Company
- The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB (Listing and Other Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Company's website (www.prakashsteelage.com) and the Stock Exchange website's (www. nseindia.com and www.bseindia.com)

By order of the Board For Prakash Steelage Ltd. Prakash C. Kanugo Chairman & Managing Director

DIN: 00286366

ATCOM TECHNOLOGIES LIMITED CIN: L29299MH1983PLC054224

Regd. Office: Flat No 5, Sannidhan, Plot No. 145 Indulal D Bhuva Marg, Wadala, Mumbai - 400031 . Tel No: 022-35566211 Email: atcomcs@gmail.com Website : www.atcomtech.co.ir EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2025

Quarter ended

Revenue from Operations	6.34	0.00	5.40	6.34	5.40	17.92
"Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
Exceptional and/or Extraordinary items)"	2.20	(6.82)	(1.59)	(4.62)	(7.90)	(12.66)
Net Profit / (Loss) for the period	2.20	(6.82)	(1.59)	(4.62)	(7.90)	(12.66)
Total Comprehensive Income for the period	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Paid up Equity Share Capital (Face Value of						
Re. 10/- each)	1534.00	1534.00	1534.00	1534.00	1534.00	1534.00
Other Equity excluding Revaluation Reserves						
Earnings per share (of Re. 10/- each)						
(Not Annualised)	0.00	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.010)	(0.010)
Basic & Diluted	0.00	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.010)	(0.010)
			CONS	DLIDATED		(Rs in Lakhs)
DARTICIII ARE	C	uarter ended	t	Half Yea	r Ended	Year ended
PARTICULARS	30/09/2025	uarter ended 30/06/2025	30/09/2024	Half Yea 30/09/2025	r Ended 30.09.2024	
PARTICULARS Revenue from Operations						Year ended
	30/09/2025	30/06/2025	30/09/2024	30/09/2025	30.09.2024	Year ended 31/03/2025
Revenue from Operations	30/09/2025	30/06/2025	30/09/2024	30/09/2025	30.09.2024	Year ended 31/03/2025
Revenue from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax,	30/09/2025 6.34	30/06/2025 0.00	30/09/2024 5.40	30/09/2025 6.34	30.09.2024 5.40	Year ended 31/03/2025 17.92
Revenue from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)"	30/09/2025 6.34 (40.76)	30/06/2025 0.00 (6.84)	30/09/2024 5.40 (1.65)	30/09/2025 6.34 (47.60)	30.09.2024 5.40 (7.97)	Year ended 31/03/2025 17.92 (18.03)
Revenue from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)" Net Profit / (Loss) for the period	30/09/2025 6.34 (40.76) (40.76)	0.00 (6.84) (6.84)	30/09/2024 5.40 (1.65) (1.65)	30/09/2025 6.34 (47.60) (47.60)	30.09.2024 5.40 (7.97) (7.97)	Year ended 31/03/2025 17.92 (18.03) (18.03)
Revenue from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)" Net Profit / (Loss) for the period Total Comprehensive Income for the period	30/09/2025 6.34 (40.76) (40.76)	0.00 (6.84) (6.84)	30/09/2024 5.40 (1.65) (1.65)	30/09/2025 6.34 (47.60) (47.60)	30.09.2024 5.40 (7.97) (7.97)	Year ended 31/03/2025 17.92 (18.03) (18.03)
Revenue from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)" Net Profit / (Loss) for the period Total Comprehensive Income for the period Paid up Equity Share Capital (Face Value of	30/09/2025 6.34 (40.76) (40.76) 0.00	0.00 (6.84) (6.84) 0.00	30/09/2024 5.40 (1.65) (1.65) 0.00	30/09/2025 6.34 (47.60) (47.60) 0.00	30.09.2024 5.40 (7.97) (7.97) 0.00	Year ended 31/03/2025 17.92 (18.03) (18.03) 0.00
Revenue from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)" Net Profit / (Loss) for the period Total Comprehensive Income for the period Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	30/09/2025 6.34 (40.76) (40.76) 0.00	0.00 (6.84) (6.84) 0.00	30/09/2024 5.40 (1.65) (1.65) 0.00	30/09/2025 6.34 (47.60) (47.60) 0.00	30.09.2024 5.40 (7.97) (7.97) 0.00	Year ended 31/03/2025 17.92 (18.03) (18.03) 0.00

Note: 1. The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors approved the above results at their respective Meetings held on Thursday, November 13, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaic results. 2. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended September 30, 2025. The detailed consolidated financial results, as well as the detailed standalone financial results for the said period, filed with the isting Obligations and Disclosure Requirements.
w.nseindia.com) and the Company's website (www.atcomtech.co.in).

For Atcom Technologies Limited
Sd/ Stock Exchange pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015, are available on the Stock Exchange's website

(0.030)

Place : Mumbai Chairperson & Managing Directo Date: November 13, 2025 Vikram Doshi

(0.00)

(0.00)

AGRIMAS CHEMICALS LIMITED -IN LIQUIDATION E-AUCTION SALE NOTICE OF SLUMP SALE OF ASSETS - CORRIGENDUM Email:

This corrigendum is issued i continuation of the F-auction Sale Notice dated 04 Nov 2025, wherei Asset ID 3165 is to be replaced with th Assest IDs 3034+3035+ 3036, to be ead together in slump sale, with Auctio ID 2025 remaining unchanged. Also bidders need to only register through baanknet as 'buyers' and pay the EMI through the baanknet platform, Bidder need not send any email intimation o forms to the Liquidator. All other term and conditions as contained in the E auction Sale Notice and Process Memorandum remain unchanged.

Issued by Saniay Kumar Gupta Liquidator of Agrimas Chemicals Ltd - in Liquidation IBBI/IPA-003/ICAI-N 00417/ 2022 2023/14117 AFA valid till 31 Dec 2025

Date :14.11.2025 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

The public in general is hereby informed tha Mr. SHAIKH MOHAMMED ASLAM & Mrs KAUSAR ASLAM SHAIKH have agreed to sell us, the residential flat no:3202, situate on 32nd Floor, Wing-C of building IMPERIAL HEIGHTS, Society: IMPERIAL HEIGHTS TOWER "C" CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at Plot No. 24 Behind Goregaon Bus Depot, Near BES Colony, Off. Link Road, Goregaon (W), Mumbai - 400 104 admeasuring 150 sq ft. carpet area, including 2 car parking claiming that they are the present owners of said property & the said property is free from all encumbrances

Any person having any rights, title, interest claim or demand of any nature whatsoeve in respect of the said flat, by way of sale inheritance, possession, succession mortgage, lien, lease, gift or otherwise howsoever in respect of the same, sha ntimate the objection in writing alongwith the documentary proof thereof, to the undersigned within seven days from the date of publication of this notice or else w will proceed to conclude the negotiations Any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have peen waived and for abandoned and no claim regarding the same shall be entertained after 7 days.

Rajesh Rajpal, Munisha Rajpa G-135, Floor -2, Tarapore Garden Place:Mumbai Oshiwara, Andheri West Mumbai-40005 Date: 14.11.2025



Date: 13th November, 2025


Place : Mumbai

SONATA SOFTWARE LIMITED CIN: L72200MH1994PLC082110

Registered Office: 208, T.V. Industrial Estate, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030.

Corporate Office: Sonata Towers, Global Village, RVCE Post,

Mysore Road, Bengaluru - 560 059



EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS PERIOD ENDED 30 SEPTEMBER 2025

Basic & Diluted

(₹ In lakhs, except per share data)

	Standalone						Consolidated					
Particulars	Quarter ended 30-09-2025	Quarter ended 30-06-2025	Quarter ended 30-09-2024	Six months ended 30-09-2025	Six months ended 30-09-2024	Year ended 31-03-2025	Quarter ended 30-09-2025	Quarter ended 30-06-2025	Quarter ended 30-09-2024	Six months ended 30-09-2025	Six months ended 30-09-2024	Year ended 31-03-2025
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	30,640	27,857	23,526	58,497	48,421	99,131	2,11,930	2,96,518	2,16,983	5,08,448	4,69,726	10,15,725
Net profit / (loss) for the period before tax	16,043	3,657	16,603	19,700	20,231	23,477	16,359	15,271	14,434	31,630	28,609	57,366
Net profit / (loss) for the period after tax attributable to:												
Owners of the Company	14,677	2,269	16,454	16,946	18,985	21,377	12,019	10,934	10,649	22,953	21,213	42,467
Total Comprehensive Income for the period (Comprising of profit / (loss) for the period after tax and other comprehensive income after tax) attributable to:												
Owners of the Company	14,374	2,232	16,082	16,606	19,154	21,258	12,053	11,340	9,939	23,393	21,269	41,561
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited Balance Sheet	77,554	77,554	67,893	77,554	67,893	77,554	1,67,818	1,67,818	1,37,854	1,67,818	1,37,854	1,67,818
Paid up Equity Share Capital (Face value ₹ 1/- each)	2,774	2,777	2,776	2,774	2,776	2,776	2,774	2,777	2,776	2,774	2,776	2,776
Earnings per equity share (of ₹ 1/- each)												
Basic (in ₹)	5.29	0.82	5.93	6.10	6.84	7.70	4.33	3.94	3.84	8.27	7.64	15.30
Diluted (in ₹)	5.29	0.82	5.92	6.10	6.83	7.69	4.33	3.94	3.83	8.27	7.63	15.28

- 1. The above is an extract of standalone and consolidated financials results prepared in accordance with Ind AS for the quarter and six months period ended September 30, 2025.
- The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time. The full format of the quarter and six months period ended September 30, 2025 financial results are available on the Company's website at 'www.sonata-software.com' and also on the website of BSE Limited www.bseindia.com' and National Stock Exchange of India Limited at 'www.nseindia.com'. The same can be accessed by scanning the QR code provided below.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 13, 2025.
- Based on the financial performance of the Company, the Board at its meeting held today, approved an interim dividend of ₹ 1.25/- (125% on par value of ₹ 1/-) per share.



November 13, 2025

FOR AND ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS SANJAY K ASHER **CHAIRMAN**













